

- धन्वंतरी विद्याधन योजना नियमावली -

- १) सदर योजनेचा लाभ पदवी व पदव्युत्तर नियमित, मागील वर्षात उत्तीर्ण झालेल्या, गरीब व गरजू विद्यार्थ्यांना देण्यात येईल. तसेच खालील प्रमाणे निकष धारण करणाऱ्या (अ.क्र.अ ते ड) विद्यार्थ्यांना या योजनेचा लाभ मिळणार नाही.
 - अ) आंतरवासियता (Internship)
 - ब) दुसऱ्या देशात वास्तव्य असलेले (Non Resident Indian - NRI)
 - क) परराज्यातून आलेले (Other than Maharashtra State - OMS)
 - ड) व्यवस्थापन कोटयातून NRI कोटयात प्रवेश घेतलेले
- २) विद्यार्थ्यांस भारत सरकार/शासनाच्या किंवा अन्य संस्थाकडून शिक्षणासाठी शिष्यवृत्ती, फेलोशिप शुल्क परतावा, फी सवलत मिळत असले तरी देखील सदर विद्यार्थ्यांचे प्रस्ताव पात्र ठरविण्यात येतील तथापि, महाराष्ट्र शासनातर्फे राबविलेली जात असलेली **(Education Loan Subsidy Scheme)** शैक्षणिक कर्ज व्याज अनुदान सवलत घेणाऱ्या विद्यार्थ्यांना विद्यापीठाच्या धन्वंतरी विद्याधन योजनेचा लाभ घेता येणार नाही.
- ३) विद्यार्थ्यांनी शिक्षणाकरीता बँकेकडून संपूर्ण कर्ज एकदाच उचलेले असेल किंवा मंजूर झालेल्या कर्जापैकी दरवर्षी कर्ज हप्त्याची रक्कम उचललेली असेल, अशा सर्व संलग्नित महाविद्यालयातील प्रवेश क्षमतेच्या नियमित १५ % पदवी व १० % पदव्युत्तर शिक्षण घेणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांसाठी योजना लागू असेल.
- ४) ज्या विद्यार्थ्यांच्या पालकांचे सर्व स्रोतांतून प्राप्त आर्थिक वर्ष २०१८-१९ करिता ०६ लक्षा पेक्षा कमी उत्पन्न असेल असे विद्यार्थी योजनेचा लाभ घेऊ शकतील. महाविद्यालयातील पात्र विद्यार्थ्यांची यादी तयार करताना ज्या विद्यार्थ्यांच्या पालकांचे उत्पन्न सर्वात कमी असेल अशा विद्यार्थ्यांना प्रथम प्राधान्य देण्यात यावे. विद्यापीठाच्या दरवर्षीच्या अर्थसंकल्पीय अंदाजपत्रकात केलेल्या तरतूदीनुसार अनुदान वाटपाची कमाल मर्यादा रु. ३०,०००/- आहे.
- ५) महाविद्यालयाकडून प्राप्त झालेल्या विद्यार्थ्यांच्या प्रस्तावांना व्याज अनुदानाचे परीगणना (calculation) करण्यासाठी विद्यार्थ्यांनी ०१ एप्रिल २०१९ ते ३१ मार्च २०२० (मागील वित्तीय वर्ष) या कालावधीत शैक्षणिक कर्जावर बँकेने आकारलेले व्याज ग्राह्य धरण्यात येईल.
- ६) शिक्षणशुल्क समितीने महाविद्यालयासाठी आकारावयाचे शुल्क विचारात घेऊन विद्यार्थ्यांनी १२ महिन्यांच्या कालावधीमध्ये ज्या महिन्यात शैक्षणिक कर्ज घेतले असेल, तो महिना सोडून त्याच्या पुढील महिन्यापासून कर्ज रक्कमेवरील व्याज रकमेची परीगणना आर्थिक वर्ष २०१९-२० म्हणजे ३१ मार्च २०२० पर्यंत करण्यात येईल. शैक्षणिक कर्जाच्या व्याजाचे अनुदान देतांना शिक्षण शुल्क समितीचे चालु वर्षाचे शिक्षण शुल्क ग्राह्य धरले जाईल नसल्यास मागील वर्षाचे शिक्षण शुल्क समितीचे शिक्षण शुल्क ग्राह्य धरण्यात येईल. ज्या महाविद्यालयांना शिक्षण शुल्क समितीने शुल्क घोषित केलेले नाही तेथे विद्यार्थ्यांनी घेतलेल्या कर्ज रक्कमेवरील व्याज रकमेची परीगणना करण्यात येईल. तसेच ज्या विद्यार्थ्यांनी त्याच्या शैक्षणिक प्रवेशानंतर एक रकमी कर्ज उचल केली असेल तरी त्या विद्यार्थ्यांना चालु आर्थिक वर्षात व्याज रकमेची परीगणना करून व्याज रक्कम देण्यात येईल.
- ७) प्रस्तावासोबत सादर केलेल्या बँक स्टेटमेंटमध्ये किंवा बँक व्यवस्थापकांच्या पत्रामध्ये प्रत्यक्ष आकारण्यात आलेला व्याज दर किंवा जास्तीत जास्त १५% व्याजदर या पैकी जो कमी असेल त्या दराने कर्ज रक्कमेवरील व्याजाची परीगणना करण्यात येईल.

खालील बाबींची नोंद घेण्यात यावी

- १) विद्यार्थ्यांनी सादर केलेला प्रस्ताव अपूर्ण असेल किंवा निर्धारित मुदतीनंतर विद्यापीठास प्राप्त झालेला प्रस्ताव विचारात घेतला जाणार नाही. तसेच फॅक्स व ई-मेलव्दारे आलेले प्रस्ताव स्वीकारले जाणार नाही. प्रस्तावा संबंधी विद्यार्थ्यांनी किंवा पालक यांच्याकडून प्राप्त तक्रारीची संपूर्ण जबाबदारी महाविद्यालयांवर राहिल.
- २) सादर केलेल्या दस्तऐवजांमध्ये कालांतराने कोणतेही कागदपत्र खोटे असल्याचे सिद्ध झाल्यास संबंधीत विद्यार्थ्यांवर कायदयानुसार शिस्तभंगाची कारवाई करण्यात येईल.
- ३) योजनांचा लाभ घेताना लाभार्थी विद्यार्थी जबाबदार असेल व किंबहुना त्यापेक्षाही अधिक जबाबदारी महाविद्यालयांच्या अधिष्ठाता / प्राचार्याची असेल.
- ४) विद्यार्थ्यांनी ज्या बँकेकडून कर्ज घेतले आहे अशा संबंधीत बँकेच्या नावे व्याज अनुदानाची रक्कम धनाकर्षाव्दारे संबंधीत विद्यार्थ्यांना प्राचार्यामार्फत वाटप करण्यात येईल.

विद्यार्थ्यांनी प्रस्तावा सोबत जोडावयाची आवश्यक कागदपत्रे

- १) विद्यार्थ्यांचा प्राचार्यांनी साक्षांकीत केलेला नमुना अर्ज (सहपत्र "अ")
- २) स्वयंघोषणापत्र (सहपत्र "ब")
- ३) व्यवस्थापकांच्या सही शिक्क्यासह विद्यापीठाने उपलब्ध करून दिलेल्या नमुन्यातील बँकेचे पत्र (मंजूर झालेल्या कर्जापैकी प्रत्यक्ष वाटप करण्यात आलेल्या कर्जाचा व कर्जावरील व्याजदरासह होणाऱ्या व्याज रक्कमेचा उल्लेख असावा) (सहपत्र "क")
- ४) गतवर्षी पास झालेल्या परिक्षेच्या गुणपत्रकाची विद्यार्थ्यांनी स्वसाक्षांकीत केलेली प्रत.
- ५) पालकांच्या उत्पन्नाचा गतवर्षाचा दाखल्याची विद्यार्थ्यांनी स्वसाक्षांकीत केलेली प्रत (२०१८-१९) (सक्षम अधिकारी यांनी दिलेला उत्पन्नाचा दाखला - फक्त तहसीलदारांचा दाखला) इतर कोणत्याही प्रकारचा दाखला ग्राह्य धरण्यात येणार नाही याची नोंद घेण्यात यावी.
- ६) दि. ०१/०४/२०१९ ते ३१/०३/२०२० या कालावधीचे बँकेचे मुळ स्टेटमेंट.
- ७) आधारकार्डची विद्यार्थ्यांनी स्वसाक्षांकीत केलेली प्रत.

टिप :- महाविद्यालयाने प्रस्तावांची पूर्तता करतांना तपासणी सूची प्रमाणे दस्तावेज तपासून अनुक्रमांकाप्रमाणे पृष्ठांकीत करून सादर करावेत.

पासपोर्ट
आकाराचा
फोटो

प्रति,

मा. संचालक, विद्यार्थी कल्याण विभाग,

महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ,

नाशिक.

अ.क्र.	तपशिल	माहिती
१	महाविद्यालयाचे नाव व पत्ता	
२	विद्यार्थ्याचे संपूर्ण नाव व पत्ता	
३	मोबाईल नंबर / दुरध्वनी क्र. (STD) कोडसह	
४	इमेल आयडी (email)	
५	विद्यार्थ्याचा कायम निवासी पत्ता	
६	जन्म तारीख व वय	
७	सध्या शिकत असलेला वर्ग आणि कोर्स	
८	महाविद्यालयात शिकत असलेल्या वर्गाचे आकारण्यात आलेले शैक्षणिक शुल्क	
९	गतवर्षी उत्तीर्ण वर्ग व गुण (गुणपत्राची प्रत जोडावी)	
१०	मागासवर्गीय असल्यास प्रकार (होय असल्यास जातीच्या दाखल्याची प्रत जोडावी)	होय / नाही वर्गवारी :
११	शारिरीक अपंगत्व असल्यास (होय असल्यास अपंगत्वाच्या प्रमाणपत्राची प्रत जोडावी)	होय / नाही
१२	विद्यार्थी महाराष्ट्राचा रहिवासी आहे काय ?	होय / नाही
१३	पालकांचे संपूर्ण नाव	
१४	पालकांशी विद्यार्थ्याचे नाते	
१५	पालकांचा संपूर्ण पत्ता व दुरध्वनी क्र. (STD) कोडसह/ मोबाईल क्रमांक :	
१६	पालकांचा व्यवसाय / नोकरी	
१७	पालकांचे वार्षिक उत्पन्न (तहसीलदार यांनी दिलेला उत्पन्नाचा स्वसाक्षात्कीत दाखला सोबत जोडावा.)	
१८	पालकांची नोकरी / व्यवसायाचा पत्ता	
१९	विद्यार्थ्याच्या आधारकार्डचा नंबर नमूद करावा (आधारकार्डची स्वसाक्षात्कीत प्रत जोडणे अनिवार्य)	
२०	महाराष्ट्र शासनातर्फे राबविलेली जात असलेली (Education Loan Subsidy Scheme) शैक्षणिक कर्ज व्याज अनुदान सवलत घेणा-या विद्यार्थ्यांना मिळणा-या सवलतीचा तपशिल नमूद करण्यात यावा.	व्याज अनुदान सवलत मिळते अथवा नाही

विद्यापीठाच्या धन्वंतरी विद्याधन योजनेनुसार उपलब्ध असलेल्या शैक्षणिक कर्जावरील व्याज रकमेचे अनुदान मिळावे म्हणून मी इच्छुक असून कृपया सदर योजनेचा लाभ मला मिळावा. तथापि मला सन..... (वर्ष नमूद करावे) या शैक्षणिक वर्षामध्ये या योजनेचा लाभ मिळालेला आहे / नाही.

धन्वंतरी विद्याधन योजनेच्या सर्व अटी व शर्ती जाणून घेतल्या आहेत व त्यांचे पालन करणे माझेवर बंधनकारक राहील हे मी मान्य करतो / करते.

सदर योजनेचा लाभ घेण्यासाठी, योजनेबाबत असलेल्या सर्व नियमांचे मी पालन करीन. या संदर्भात नियमात बदल करण्याचे सर्व हक्क विद्यापीठाकडे असतील तसेच सदर अनुदान हे विद्यापीठ निधीतून मिळत असून तो माझा हक्क

नाही याची मला जाणीव आहे. मी असे जाहीर करतो / करते की, सदर अर्जात नमुद केलेली माहिती खरी आहे. नमुद केलेली माहिती खोटी असल्यास / तफावत आढळल्यास मी योग्य त्या शिस्तभंगाच्या कार्यवाहीस पात्र असेन.

मी असे प्रमाणित करतो / करते की, सदर विद्यार्थ्यास महाराष्ट्र शासनाकडून व्याज अनुदान सवलत मिळत नाही/मिळणार नाही.

विद्यार्थ्याचे नाव व सही :

पालकांचे नाव व सही:

दिनांक :

दिनांक :

महाविद्यालयाचे हमीपत्र (Undertaking)

माझ्या माहितीप्रमाणे वरील सर्व माहिती खरी असून मी असे प्रमाणित करतो / करते की, सदर विद्यार्थ्यास महाराष्ट्र शासनाकडून तिच्या / त्याच्या शैक्षणिक कर्जावर व्याज अनुदान सवलत मिळत नाही / मिळणार नाही.

महाविद्यालयाचा शिक्का

अधिष्ठाता/प्राचार्याची सही

तपासणी सूची (Check List)

अ.क्र.	सादर करावयाची कागदपत्रे	होय/नाही	पृष्ठ क्र.
१	विद्यापीठाने उपलब्ध करून दिलेला सहपत्र "अ"(नमुना अर्ज) परिपूर्ण भरला आहे काय ?		
२	बँक स्टेटमेंट सहपत्र "ब"(नमुना अर्ज) (१ एप्रिल २०१९ ते ३१ मार्च २०२०) जोडले आहे काय ?		
३	गतवर्षात उत्तीर्ण झाल्याचे गुणपत्रकाची (विद्यार्थ्याची स्वसाक्षांकीत प्रत) प्रत जोडली आहे काय ?		
४	गतवर्षाचा उत्पन्नाच्या दाखल्याची स्वसाक्षांकीत प्रत (आर्थिक वर्ष - २०१८-१९) जोडली आहे काय ? (फक्त तहसिलदारांचा दाखला)		
५	आधारकार्ड ची स्वसाक्षांकीत प्रत		

टिप :- महाविद्यालयाने प्रस्तावांची पूर्तता करतांना तपासणी सूची प्रमाणे दस्तावेज तपासून अनुक्रमांकाप्रमाणे पृष्ठांकीत करून सादर करावेत.

महाविद्यालय लिपीक :-

भ्रमणध्वनी क्र:-

अधिष्ठाता/प्राचार्य

(सही व शिक्का)



(सहपत्र - "ब")

महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ, नाशिक

- विद्यार्थी कल्याण विभाग -

स्वयंघोषणापत्र

अर्जदाराचा फोटो

मी _____ श्री. _____

यांचा मुलगा/मुलगी वय _____ वर्ष, आधार क्रमांक _____ व्यवसाय _____

राहणार _____ याद्वारे घोषित करतो/करते

की, योजनेचा अर्ज व त्यासोबत जोडलेली कागदपत्रे याबाबतची माहिती माझ्या व्यक्तिगत माहिती व समजूतीनुसार खरी आहे. सदर माहिती खोटी आढळून आल्यास, भारतीय दंड संहिता अन्वये आणि/किंवा संबंधित कायद्यानुसार माझ्यावर खटला भरला जाईल व त्यानुसार मी शिक्षेस पात्र राहीन याची मला पूर्ण जाणीव आहे.

ठिकाण : _____

अर्जदाराची सही : _____

दिनांक: _____

अर्जदाराचे नाव : _____

बँकेच्या मुखपृष्ठावर (ON BANK LETTER HEAD)

प्रति,
मा. संचालक,
विद्यार्थी कल्याण विभाग,
मआविवि, नाशिक.

विषय : शैक्षणिक कर्जावरील व्याजाच्या परताव्याबाबत...

संदर्भ : विद्यापीठाची धन्वंतरी विद्याधन योजना.

क्र.	तपशील	माहिती
१.	बँकेचे नाव, पत्ता व दुरध्वनी क्र.	
२.	कर्ज घेतलेल्या विद्यार्थ्याचे नाव	
३.	महाविद्यालयाचे नाव	
४.	शिकत असलेला वर्ग व अभ्यासक्रम	
५.	बँकेने वितरीत केलेले कर्ज व दिनांक	अक्षरी रु. अंकी रु. दि.
६.	०१ एप्रिल २०१९ ते ३१ मार्च २०२० पर्यंत बँकेने मंजूर केलेल्या कर्जापैकी वाटप केलेली रक्कम	अक्षरी रु. अंकी रु.
७.	०१ एप्रिल २०१९ ते ३१ मार्च २०२० दरम्यान भरलेल्या व्याजाची रक्कम व व्याजाचा दर	व्याज दर : % व्याजाची होणारी रक्कम अक्षरी रु. : अंकी रु. :

बँकेचा शिक्का

बँक मॅनेजरची स्वाक्षरी



महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ, नाशिक Maharashtra University of Health Sciences, Nashik

विद्यार्थी कल्याण विभाग अभिप्राय/सूचना नमुना (महाविद्यालयासाठी)

- १) महाविद्यालयाचे नाव :- _____
- २) महाविद्यालयाच्या कर्मचाऱ्याचे नाव व पद :- _____
- ३) भ्रमणध्वनी क्र.:- _____
- ४) ई-मेल :- _____

- ५) परिपत्रकातील योजनेसंबंधीची माहिती :- ☐ सर्वोत्तम ☐ उत्तम
☐ पुरेशी ☐ साधारण

- ६) महाविद्यालयाला या योजनेची माहिती होती का? होय/नाही

- ७) विद्यार्थ्यांकडून सदर योजनेस कसा प्रतिसाद मिळाला?

- ८) योजना अधिक प्रभावीपणे राबविणेकरीताच्या सूचना-

टिप: - कृपया आपले म्हणणे थोडक्यात लिहा.

नाव व स्वाक्षरी



महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ, नाशिक

Maharashtra University of Health Sciences, Nashik

विद्यार्थी कल्याण विभाग अभिप्राय/सूचना नमुना (विद्यार्थ्यांसाठी)

- १) महाविद्यालयाचे नाव :- _____
- २) विद्यार्थ्याचे नाव :- _____
- ३) भ्रमणध्वनी क्र.:- _____
- ४) ई-मेल :- _____
- ५) परिपत्रकातील योजनेसंबंधीची माहिती :- ☐ सर्वोत्तम ☐ उत्तम
☐ पुरेशी ☐ साधारण
- ६) आपणास सदर योजनेची माहिती कशी मिळाली :- _____

- ७) तुमच्यासाठी हि योजना महत्वाची आहे का व कशी ?

- ८) तुमच्यासाठी ही योजना मदत करणारी आहे का ? असल्यास तसे नमूद करा.

- ९) योजना अधिक प्रभावीपणे राबविणेकरीताच्या सूचना-
टिप: - कृपया आपले म्हणणे थोडक्यात लिहा.

नाव व स्वाक्षरी